

Q1. Fiscal statutes that impose the pecuniary burden on the taxpayer are called/ करदात्यावर आर्थिक भार लादणारे वित्तीय नियम --- म्हणतात.

- a. Money Statute/ मनी कायदा
- b. Taxation statute/ कर आकारणी कायदा
- c. Fiscal statute/वित्तीय कायदा
- d. Money Bills/मनी बिले

Q2. Where a complex sentence has more than one subject, and more than one object, it may be the right construction to render each to each, by reading the provision distributively and applying each object to its appropriate subject. The statement fits into which of the following rules of interpretation?/ जर एखाद्या जटिल वाक्यात एकापेक्षा जास्त विषय आणि एकापेक्षा जास्त ऑब्जेक्ट असतील, तर ती तरतूद वितरणात्मक वाचून आणि प्रत्येक ऑब्जेक्टला त्याच्या योग्य विषयावर लागू करून प्रत्येकाला प्रस्तुत करणे योग्य रचना असू शकते. विधान खालीलपैकी कोणत्या व्याख्येच्या नियमात बसते?

- a. The Mischief Rule/ अपकार नियम
- b. The Golden Rule/सुवर्ण नियम
- c. Ejusdem Generis/ एजुस्डेम जेनेरिस
- d. Reddendo Singula Singulis/रेडेंडो सिंगुला सिंगुलिस

Q3. In Carol V. Andrew Barclay & Sons Ltd. , (1949-50) 1F.J.R. 1, it was held that Sec.21 of Factories Act imposes an absolute obligation, without any qualification whatsoever, to fence the machinery not only against any dangers, foreseen or unforeseen, foreseeable or unforeseeable. Such interpretation is broad and wide interpretation of a provision because Factories Act is _____./ कॅरोल क्ही. अँड्रू बार्कले अँड सन्स लिमिटेड, (1949-50) मध्ये 1F.J.R. 1, असे मानले गेले होते की फॅक्टरीज कायद्याच्या कलम 21 मध्ये कोणत्याही पात्रतेशिवाय, कोणत्याही केवळ पूर्व किंवा अनपेक्षित, अकलिपित किंवा अप्रत्याशित धोक्यांपासून यंत्रसामग्रीला कुंपण घालणे आवश्यक आहे. अशी व्याख्या ही तरतुदीची व्यापक व्याख्या आहे कारण कारखाना कायदा _____ आहे.

- a. Welfare Statute /कल्याण कायदा
- b. Mandatory Statute/अनिवार्य कायदा
- c. Statutes conferring powers/अधिकार प्रदान करणारे कायदे
- d. Statutes restricting powers/ प्रतिबंधित शक्ती कायदे

Q4. Which of the following maxims refers to Plaintiff who is equally at fault cannot claim benefits?/ खालीलपैकी कोणती सूक्ति वादीला संदर्भित करते जो तितकाच दोषी आहे जो लाभांचा दावा करू शकत नाही?

- a. Delegatus non potest delegare/ डेलिगेटस नॉन पॉटेस्ट डेलेगरे

- b. Expressio Unius, Est Exclusio Alterius/एक्सप्रेसिओ युनियस, इस्ट एक्सक्लुसिओ अल्टेरियस
- c. In pari delicto potior est conditio possidentis/पैरी डेलिक्टो पोटिओर इस्ट कंडिशन पोसिडेंटिस
- d. Ulter valet potior quam pareat/ अल्टर्स वैलेट पॉटिर काम परेट

Q5. What are Substantive laws?/ मुख्य कायदे काय आहेत?

- a. Laws does not define rights and responsibilities in civil law, it defines only crimes and punishments in criminal law/ कायदे दिवाणी कायद्यातील अधिकार आणि जबाबदाच्या परिभाषित करत नाहीत, ते फक्त गुन्हेगारी कायद्यातील गुन्हे आणि शिक्षा परिभाषित करतात.
- b. Laws that define rights and responsibilities in civil law, but not crimes and punishments in criminal law/ दिवाणी कायद्यातील अधिकार आणि जबाबदाच्या परिभाषित करणारे कायदे, परंतु फौजदारी कायद्यातील गुन्हे आणि शिक्षा परिभाषित करत नाहीत
- c. Laws that neither rights and responsibilities in civil law, and not crimes and punishments in criminal law/दिवाणी कायद्यात अधिकार आणि जबाबदाच्या परिभाषित करत नाहीत आणि फौजदारी कायद्यात गुन्हे आणि शिक्षा परिभाषित करत नाहीत असे कायदे.
- d. Laws that define rights and responsibilities in civil law, and crimes and punishments in criminal law/नागरी कायद्यातील अधिकार आणि जबाबदाच्या आणि फौजदारी कायद्यातील गुन्हे आणि शिक्षा परिभाषित करणारे कायदे.

Q6. If the valid and invalid provisions are so inexcincibaly mixed up that hey can not be separated from one another then invalidity of portion must result in invalidity of the act in its entirety Name the Doctrine जर वैध आणि अवैध तरतुदी इतक्या अस्पृष्टपणे मिसळल्या गेल्या असतील की हे एकमेकांपासून वेगळे केले जाऊ शकत नाहीत तर भागाच्या अवैधतेचा परिणाम संपूर्णपणे कायदा अवैध ठरला पाहिजे सिद्धांताला नाव द्या

- a. Doctrine of Eclipse/ ग्रहणांचा सिद्धांत
- b. Doctrine of Repugnancy /विरोधचा सिद्धांत
- c. Doctrine of severability/ विभक्ततेचा सिद्धांत
- d. Doctrine of implied prohibition / गर्भित निषेधाची शिकवण

Q7. Under General Clauses Act, Government Securities means,/ सामान्य कलम कायद्यांतर्गत, सरकारी रोखे म्हणजे,

- a. Securities of central government / केंद्र सरकारचे रोख
- b. Securities of state government/ राज्य सरकारचे रोख
- c. Securities approved by president /अध्यक्षांनी मंजूर केलेले रोख
- d. Securities of central or state government/ केंद्र किंवा राज्य सरकारचे रोख

Q8. The doctrine of _____ looks at the nature and character of the legislation _____ / ची तत्वप्रणाली कायद्याचे स्वरूप आणि वैशिष्ट्य पाहते

- a. Pith and substance / पिठ आणि सबसॅन्सची शिकवण

- b. Repugnancy/ विरोधचा सिद्धांत
- c. Colourable legislation /रंगीबेरंगी कायद्याची शिकवण
- d. Doctrine ancillary powers/ सिद्धांत सहायक शक्ती

Q9. The maxim ‘casus Omissus’ means / मॉक्सिम कैसस ओमिसस चा अर्थ ---

- a. An Act of God /देवाची कृती
- b. Let the doer beware/कर्ता सावधान
- c. Facts and circumstances constitute a crime /तथे आणि परिस्थिती गुन्हा ठरतात
- d. Case omitted/ वगळलेले शब्द किंवा प्रकरण

Q10. _____ is used to remove special cases from the general enactment and provide for them specially?/ सामान्य अधिनियामधून विशेष प्रकरणे काढण्यासाठी आणि त्यांना विशेषरित्या वापर करण्यासाठी चा वापर केला जातो?

- a. Exception Clause/ अपवादखंड
- b. Saving clause / सेव्हिंगकलम
- c. Proviso / प्रोवायजो
- d. Non obstante clause / नाँन ऑब्जट खंड

Q11. Statutes in pari materia means _____ / अधिनियम परि मटेरिया म्हणजे

- a. Statutes on different subject matters/ विविध विषयांवरील अधिनियम
- b. Statutes of the same country/त्याच देशाचे अधिनियम
- c. Statutes on the same subject matter/ समान विषयावरील अधिनियम
- d. Statutes of different countries/ विविध देशांचे अधिनियम

Q12. In Nanavati V s State of Bombay, the Honourable Supreme Court held that the power of the Governor under Article 161 of the Constitution to grant pardon or suspend the sentence is not available during the period Q the matter is subjudice before the Supreme Court. Name the Principle applied in this case / नानावटी V s मुंबई राज्यामध्ये, माननीय सर्वोच्च न्यायालयाने असे नमूद केले की राज्यपालांना घटनेच्या कलम 161 नुसार माफी देण्याचा किंवा शिक्षेला स्थगिती देण्याचा अधिकार हा विषय सर्वोच्च न्यायालयासमोर न्यायप्रविष्ट असताना उपलब्ध नाही या प्रकरणात लागू केलेल्या तत्त्वाचे नाव द्या

- a. Doctrine of colourable legislation/ रंगीबेरंगी कायद्याची शिकवण
- b. Harmonious Construction/ सुसंवादी बांधकाम
- c. Doctrine ancillary powers/ सिद्धांत सहायक शक्ती
- d. Doctrine of repugnancy/ विरोधाची शिकवण

Q13. _____ is used to remove special cases from the general enactment and provide for them specially?/ सामान्य अधिनियामधून विशेष प्रकरणे काढण्यासाठी आणि त्यांना विशेषरित्या वापर करण्यासाठी चा वापर केला जातो?

- a. Exception Clause/ अपवादखंड

- b. Saving clause / सेविंग कलम
- c. Proviso / प्रोवायजो
- d. Non obstante clause / नॉन ऑब्जट खंड

Q14. Section 4 of Indian Penal code is an example of ----- operation of the statute. भारतीय दंड संहितेचे कलम 4 हे कायद्याच्या ----- कार्याचे उदाहरण आहे?

- a. Territorial / प्रादेशिक
- b. Extraterritorial/ राज्य क्षेत्रातीत अपराध
- c. Local/ स्थानिक
- d. Regional/ प्रांतिक

Q 15. Which of the following type of Statute is The Maternity Benefit (Amendment) Act 2017?/ मातृत्व लाभ (सुधारणा) कायदा 2017 खालीलपैकी कोणत्या प्रकारचा कायदा आहे?

- a. Taxing Statute/ कर आकारणी कायदा
- b. Penal Statute/ दंडात्मक कायदा
- c. Expressio Unius/ एक्सप्रेसीओ युनिसस
- d. Beneficial Statute/ हितकारक कायदा

Q16. A directory provision is one that _____./ निर्देशिकेची तरतूद हि _____ आहे.

- a. Must be directed to be done/ निर्देश करण्यासाठी
- b. Must compulsorily be followed/ सक्तीने पाळले पाहिजे
- c. Is optional/ ऐच्छिक आहे
- d. Is for the state to follow / राज्यासाठी आहे

Q17. Extraterritorial operation of a Statute is an exception to the _____./ कायद्याचे एक्स्ट्राटेरिटोरियल ऑपरेशन _____ ला अपवाद आहे.

- a. Presumption of Territorial operation of a statute / कायद्याच्या प्रादेशिक कृतीची धारणा
- b. Presumption of extraterritorial operation of a Statute / कायद्याच्या राज्य क्षेत्रातीत कृतीची धारणा
- c. Presumption of Local operation of a statute/ कायद्याच्या स्थानिक कृतीची धारणा
- d. Presumption of religious operation of a statute/ कायद्याच्या धार्मिक कृतीची धारणा

Q18. Which of the following is not a settled principle of Interpretation:/ खालीलपैकी कोणते अर्थबोधनाचे स्थिर तत्व नाही:

- a. the court must start with the presumption that the legislature did make a mistake / विधिमंडळाने चूक केली असे गृहीत धरून न्यायालयाने सुरुवात केली पाहिजे
- b. the court must start with the presumption that the legislature did not make a mistake/ विधिमंडळाने चूक केली नाही असे गृहित धरून न्यायालयाने सुरुवात केली पाहिजे

- c. the court will adopt the construction which will carry out the obvious intention of the legislature./न्यायालय अशा बांधकामाचा अवलंब करेल जे विधानमंडळाचा स्पष्ट हेतू पूर्ण करेल.
- d. if there is a defect or omission in the words used by the legislature, the court may make up the deficiency./विधिमंडळाने वापरलेल्या शब्दांमध्ये दोष किंवा वगळल्यास, न्यायालय ही कमतरता भरून काढू शकते.

Q19. Which of the following is an example of Adjunctival Statutes?/ खालीलपैकी कोणते सहायक कायद्याचे उदाहरण आहे?

- a. Limitation Act, 1963/ परिसीमा अधिनियम, 1963
- b. Indian Contract Act, 1872/ भारतीय करार कायदा, 1872
- c. Transfer of Property Act 1882/ मालमत्ता हस्तांतरण कायदा 1882
- d. Specific Relief Act 1963/ विनिर्दिष्ट अनुतोष अधिनियम, 1963

Q 20. Which of the following is secondary rule of Interpretation?/ खालीलपैकी कोणता अर्थबोधन दुयम नियम आहे?

- a. Harmonious rule of Interpretation / अर्थबोधनचा सुसंवादी नियम
- b. Reddendo singula singuli / रेडेंडो सिंगुला सिंगुलिस
- c. Literal Rule of Interpretation / अर्थबोधनचा शाब्दिक नियम
- d. Mischief Rule of Interpretation / अर्थबोधनचा अपकार नियम

Q1. Discuss in brief Haydon's case / हेडनच्या प्रकरणाची थोडक्यात चर्चा करा

Q2. What is the purpose of interpretation? / अर्थ लावण्याचा उद्देश काय आहे?

Q3. Explain the scope of the obstante clause. How is it different from the phrase 'save as otherwise' / 'नॉन ऑब्स्टेटे' (non obstante) कलमाची व्याप्ती स्पष्ट करा. सेव्ह ऑस आदरवाईस ('Save as otherwise') या वाक्यांशापेक्षा ते कसे वेगळे आहे?

Q4. Write about Colourable legislation / रंगीत कायद्याबद्दल लिहा

Q5. Write note on Doctrine of Prospective Overruling / संभाव्य ओवररुलिंगच्या सिद्धांतावर टीप लिहा

Q6. Define 'Good Faith' as defined in the General Clauses Act, 1897 / सामान्य कलम कायदा, 1897 मध्ये परिभाषित केल्याप्रमाणे 'गुड फेथ' ची व्याख्या करा

Q7. How the directory and mandatory provisions are interpreted? / निर्देशिका आणि अनिवार्य तरतुदींचा अर्थ कसा लावला जातो?

Q8. Explain the enabling statute. / साहाय्यभूत कायदा स्पष्ट करा

Q9. Explain ut res magis valeat quam pereat / स्पष्ट करा - इट रेस मँगीस वालियेत कौम पेरेट

Q 10. State the presumption against exceeding constitutional powers? / संविधानिक शक्तीच्या उल्लंघनासंबंधी असणारे गृहीतक सांगा